



## LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Corporate Office :A-2, Madhu Estate, 2<sup>nd</sup> Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013.  
Tel: 91-22-6291 8111 email : [infoengg@lloyds.in](mailto:infoengg@lloyds.in), website: [www.lloydsengg.in](http://www.lloydsengg.in) CIN : L28900MH1994PLC081235

MP/LSIL/ BSEL-NSEL/2022/90

22.07.2022

The Department of Corporate Services, BSE Limited 27th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001	The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051
<b>Scrip Code : 539992</b>	<b>Symbol: LSIL</b>

Dear Sir/Madam,

**Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose copies of Newspaper Advertisement Published in Business Standard (English – All Editions) and Mumbai Lakshdeep (Marathi) on Friday, 22<sup>nd</sup> July, 2022, regarding e-voting information for 28<sup>th</sup> Annual General Meeting of the Company, in compliance with section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and MCA General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020, MCA General Circular no. 02/2021 dated 13th January, 2021 , MCA General Circular No. 02/2022 dated 05th May, 2022, SEBI Circular dated 12th May, 2020, SEBI Circular dated 15th January, 2021 and SEBI Circular dated 13th May, 2022 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

You are requested to kindly take a note of the same.

Thanking you,

Yours faithfully,

**For Lloyds Steels Industries Limited**

**Meenakshi A. Pansari**  
**Company Secretary**



## लॉइडस् स्टील्स इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट नं.ए-५/५, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुरबाड, जिल्हा ठाणे-४२१४०१.  
कॉर्पोरेट कार्यालय: ए-२, मधु इस्टेट, २रा मजला, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३.  
फोन: ११-२२-६२९१८१११, ई-मेल: infoengg@lloyds.in वेबसाईट: www.lloydsengg.in,

सीआयएन: एल२८९००एमएच१९४सीएलसी०८१२३५

कारखाना: प्लॉट क्र.ए-६/३, ए-५/५ व ए-५/४, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुरबाड,  
जिल्हा ठाणे-४२१४०१. दूर: ०२५२४-२२२२७१/९५४५६५४९६

### २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंगची माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की:-

लॉइडस् स्टील्स इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) जनिवार, १३ ऑगस्ट, २०२२ रोजी दु.२.०० वा. (भाप्रवे) कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी सहवाचिता एमसीए परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, एमसीए परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, एमसीए परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२०, एमसीए परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ आणि एमसीए परिपत्रक क्र.०२/२०२२ दि.५ मे, २०२२ तसेच सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, सेबी परिपत्रक दिनांक १५ जानेवारी, २०२१ व सेबी परिपत्रक दिनांक १३ मे, २०२२ च्या पुर्ततेनुसार एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्श करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरूपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

एजीएम सूचनेसह २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांच्या ई-मेल कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपाने गुरुवार, २१ जुलै, २०२२ रोजी पाठविण्यात आली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या [www.lloydsengg.in](http://www.lloydsengg.in) आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे [www.bseindia.com](http://www.bseindia.com) व [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वेबसाईटवर तसेच सीडीएसएलच्या [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २०, सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्स्टिगेंशन्स अँड डिस्क्लोजर रिकायममेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ नुसार लागू परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचनेत नमुद सर्व विषयांवर विद्युत स्वरूपाने (रिमोट ई-वोटिंग) मत देण्यासाठी सदस्यांना ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२ रोजी स.९.०० वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.५.०० वा. (भाप्रवे) समाप्त होईल. तदनंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. रिमोट ई-वोटिंगद्वारे एजीएमच्या पुर्वी मत न देणाऱ्या सदस्यांना एजीएममध्ये रिमोट ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल. ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही.

नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा तसेच एजीएममध्ये ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. जर कोणी व्यक्ती सूचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असेल त्यांना कंपनीकडून विद्युत स्वरूपात सूचना पाठविली जाईल आणि नोंद दिनांक ०८ जुलै, २०२१ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

वास्तविक स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल/लाभांश स्विकृतीसाठी अनिवार्य असणारे बँक खाते तपशील कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) बिगशेर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे विहित नमुना आयएसआर-१ मध्ये नोंद/अद्यावत करावेत. कंपनीने ३ नोव्हेंबर, २०२१ रोजीचे सेबी परिपत्रक सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी आरटीएमबी/पी/सीआयआर/२०२१/६५५ अंतर्गत आवश्यक तपशील देण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. अद्यावत करण्याचा नमुना कंपनीच्या [www.lloydsengg.in](http://www.lloydsengg.in) वर उपलब्ध आहे आणि डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल/बँक खाते संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे अद्यावत करावेत.

ई-वोटिंग प्रक्रिया व पद्धतीकरिता सदस्यांनी २८व्या एजीएम सूचनेत नमुद माहिती घ्यावी. जर ई-वोटिंगवात काही प्रश्न/तक्रारी असल्यास कृपया संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सीडीएसएल, ए. विंग, २५वा मजला, मॅरथॉन फ्लुचरेस, मफतलाल मिल कंपाऊंड्स, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ किंवा [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) वर ई-मेल करावा किंवा संपर्क १८००२२५३३.

सदर सूचना ही वा वृत्तपत्रात दिनांक १९.०७.२०२२ रोजी प्रकाशित एजीएम सूचनेसह संलग्न वाचावी.

लॉइडस् स्टील्स इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

सही/-

दिनांक : २१.०७.२०२२

मिनाक्षी ए. पानसरी

ठिकाण : मुंबई

कंपनी सचिव



## LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

**Registered Office:** Plot No. A-5/5, MIDC Industrial Area, Murbad, Thane - 421 401  
**Corporate Office :** A-2, Madhu Estate, 2<sup>nd</sup> Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013  
**Tel:** 91-22-6291 8111 **email :** infoengg@lloyds.in, **website:** www.lloydsengg.in **CIN :** L28900MH1994PLC081235  
**Works:** Plot No.A-6/3, A-5/5 & A-5/4, MIDC Industrial Area, Murbad, Dist. Thane 421 401,  
 Tel.(02524) 222271/9545654196

### NOTICE FOR 28<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

#### NOTICE IS HEREBY GIVEN THAT:

The Twenty Eighth Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday, 13th August, 2022 at 02:00 P.M. (IST) through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, MCA General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, MCA General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, MCA General Circular no. 02/2021 dated 13th January, 2021, MCA General Circular No. 02/2022 dated 05th May, 2022, SEBI Circular dated 12th May, 2020, SEBI Circular dated 15th January, 2021 and SEBI Circular dated 13th May, 2022, to transact the businesses set out in the Notice of the AGM.

In Compliance with above circulars, the Notice of the AGM along with the Annual Report of 2021 - 22 has been dispatched on Thursday, 21st July, 2022 only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent /Depositories.

Notice of the AGM along with the Annual Report of 2021 -22 is also available on Company's website [www.lloydsengg.in](http://www.lloydsengg.in) and on the websites of stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com), [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively and at the website of CDSL at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com).

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Applicable Circulars, the Company is pleased to provide the Members with the facility to exercise their right to vote by electronic means (remote e-voting) for the businesses to be transacted at the AGM. The remote e-voting period commences on **Tuesday, 9th August, 2022 (9:00 A.M. IST) and ends on Friday, 12th August, 2022 (5:00 P.M. IST)**. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The facility for e-voting shall also be made available at the AGM for the Members who have not already cast their votes prior to the AGM by remote e-voting. The detailed procedure for e-voting is given in the AGM Notice. Once the e-vote on the resolution is cast by the members, they shall not be allowed to change it subsequently.

The person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at AGM. Any person who becomes a member of the Company after the notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off i.e. **Saturday, 6<sup>th</sup> August, 2022** may obtain the User ID and Password by sending an email request to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com).

Members holding shares in physical mode requested to register/update their email address/Bank account mandate for receipt of Dividend in prescribed form ISR-1 with the Register and Transfer Agent ("RTA") of the Company Bigshare Services Private Limited. The Company has sent letters for furnishing the details as required under SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD\_RTAMB/P/CIR/2021/655 dated 03rd November, 2021. Norms for updation are also available on the website of the Company [www.lloydsengg.in](http://www.lloydsengg.in). Also, Members holding shares in demat mode is requested to register their E-mail address/update Bank account mandate by contacting their respective Depository Participant ("DP")

For the process and manner of E-voting, Members may go through the instructions mentioned in **AGM Notice**. In case of any queries/grievance connected with e-voting, please contact: Mr. Rakesh Dalvi, Manager, CDSL, A wing, 25<sup>th</sup> Floor, Marathon Futurex, Mafatal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel East, Mumbai-400013, or send an email to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) or call 1800225533.

This notice should be read in conjunction to our earlier notice of AGM published in this News Paper dated **19.07.2022**.

For Lloyds Steels Industries Limited

Place: Mumbai  
 Date: 21<sup>st</sup> July, 2022

Sd/-  
 Meenakshi A. Pansari  
 Company Secretary